

मामिपुत्राकेन zu lösen ist). °प्रतीकाशो रामस्य करुणो रसः UTTARARĀMAK. 37,7 (30,7).

पुण्यतामकर m. Bein. Mahādeva's Verz. d. Oxf. H. 244, b, No. 608.

पुण्डरीकपुर n. N. pr. einer Stadt Verz. d. Oxf. H. 257, b, 37.

पुण्डरीकान्त 1) को ह्यन्यः पुण्डरीकान्तान्महाभारतकृद्वेत् SARVADARĀCANAS. 128, 13.

पुण्य 1) Z. 29. fgg. कृत° auch Spr. 3423. — Vgl. महा°.

पुण्यक Z. 9, die neuere Ausg. hat संप्रापयस्वेष, NILAK.: पुण्यकं त्रतोत्सवम्.

पुण्यतीर्थ n. N. pr. eines Tirtha WILSON, Sel. Works 2, 19.

पुण्यत्व, गङ्गायाः Spr. 3023.

पुण्यपावन N. pr. Verz. d. Oxf. H. 334, a, 29.

पुण्यभरित vgl. भरित.

पुण्यसेन KATHĀS. 79, 3.

पुण्यानगर n. N. pr. einer Stadt HALL 70.

पुण्योदय PRASAṄGĀDH. 13, b, 8 (पुण्योदय gedr.).

पुत् Z. 3. f. st. पुत्त्रस्त्राणात् liest die ed. Bomb. पुंसस्त्राणात्; die richtige Lesart wird पुत्त्रा° (पुत्त्रा° verstösst gegen das Metrum) sein.

पुत्तिका, NILAK. zu MBH. 12, 6751: पुत्तिकाः = मशकाः; vgl. पौत्तिक. Die Bed. Puppe hat das Wort BUĀG. P. 10, 1, 45. 13, 56.

पुत्र 1) e) = पुत्रक 1) d) Verz. d. Oxf. H. 309, a, 18.

पुत्रक 1) a) वत्स पुत्रक तातेति नाम्ना गोत्रेण वा सुतः (वक्तव्यः) SĀH. D. 172, 3. = पुत्र Sohn KATHĀS. 73, 33. — 2) b) देवगृहस्तम्नाय° KATHĀS. 121, 149. स्तम्ना° 179. 123, 136.

पुत्रक्रमदीपिका f. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 293, b, No. 716.

पुत्रतीर्थ n. N. pr. eines Tirtha ebend. 13, a, 8.

पुत्रपुर n. N. pr. einer Stadt KATHĀS. 31, 128. 173.

पुत्रप्रिय R. 3, 78, 23. — Vgl. प्रियपुत्र.

पुत्रसप्तमी f. Bez. des 7ten Tages in der lichten Hälfte des Ācvinā Verz. d. Oxf. H. 284, b, 49.

पुत्रस्नेहमय (von पुत्र + स्नेह) adj. f. ई in der Liebe zum Sohne bestehend: माया BUĀG. P. 10, 8, 43.

पुत्रिकापूर्वपुत्र s. u. पूर्व 1) e) Sp. 844, Z. 3. f. g.

पुत्रीकर KATHĀS. 36, 46. 126.

पुत्रीकरणमीमांसा f. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 293, b, No. 717.

पुत्रीभू zum Sohne werden BUĀG. P. 10, 8, 31.

पुत्रैषणा Ind. St. 10, 149. 132.

पुत्र्य vgl. पोथ; — अत्र vgl. अत्रपोथिका.

पुद्गल 2) a) bei den Āina Körper, jedes Ding von bestimmten Dimensionen mit Inbegriff der Atome, SARVADARĀCANAS. 33, 4. 36, 1. 3. 37, 11. 13. 38, 19.

पुनःप्रेप्सा (पुनर् + प्रे°) f. das Verlangen wieder zu erlangen, — wie der habhaft zu werden KATHĀS. 97, 48.

पुनर् 1) am Ende, füge Spr. 4330 hinzu. — 2) füge noch und die Stellen HR. 43, 7. HARB. Anth. 483, Çl. 4 hinzu.

पुनरागमन Wiederkehr so v. a. Wiedergeburt SARVADARĀCANAS. 2, 1, 6, 15.

पुनरादायम् s. u. 1. दा mit आ 10).

पुनराधेयिक Z. 3 lies पौनराधेयिक.

पुनरावृत्ति 1) das Wiederkommen, Sichwiedereinstellen MBH. 12, 5091 (दृष्टा und im vorangehenden Verse प्रत्यमित्रे mit der ed. Bomb. zu lesen). Wiedergeburt SARVADARĀCANAS. 36, 3. f. g. 79, 4. अ° Nichtwiederkehr so v. a. Tod BUĀG. P. 10, 77, 18.

पुनरुक्त n. unnütze Wiederholung unter den नियह्स्त्रानानि NĀJĀS. 5, 2, 14. SARVADARĀCANAS. 114, 15.

पुनरुक्ताता SĀH. D. 228, 17. पुनरुक्तत्व n. 376.

पुनरुक्तीकर (पुनरुक्त + 1. कर) überflüssig —, unnützlich machen KATHĀS. 103, 206.

पुनर्वीत्य n. das wieder-kindisch-Sein, Altersschwäche MBH. 14, 34. R. 2, 21, 7.

पुनर्मत्र adj. wiedergeboren BUĀG. P. 10, 3, 24.

पुनर्युद्ध n. Erneuerung des Kampfes Verz. d. Oxf. H. 343, b, 6 v. u.

पुंदेवत (पुंम् + देवता) adj. an eine männliche Gottheit gerichtet: मन्त्राः Verz. d. Oxf. H. 103, a, 8.

पुंनग 1) und zugleich 4) Cit. bei UĀGĀVAL. zu UṆĀDIS. 1, 108.

पुंफुस 1) Z. 2 lies फुप्युस st. फुफ्यस.

पुंम् Z. 2, nach M. MÜLLER (Gr. §. 212) soll der loc. pl. पुंम् sein, wobei auf P. 8, 2, 65 (lies 64) verwiesen wird; hier ist aber bloss vom auslautenden म einer Verbalwurzel die Rede. Ferner hat MÜLLER übersehen, dass, wenn diese Regel hier Geltung hätte, auch पुंम् u. s. w. zu schreiben wäre.

पुंयशु (पुंम् + प्रशु) m. ein Mensch als Opferthier, Menschenopfer KATHĀS. 101, 320.

पुंमत्र (पुंम् + मत्र) m. ein männlicher Zauberspruch Verz. d. Oxf. H. 103, a, 9; vgl. SARVADARĀCANAS. 170, 3. fgg.

पुर 1) सपुरा adj. KATHĀS. 81, 102. — 11) = त्रिपुर (als Burg): °दाह KATHĀS. 37, 2. — 13) c) N. eines der zehn auf Schüler Āmīkarā-kārja's zurückgeführten Bettelorden, dessen Mitglieder das Wort पुरी ihrem Namen beifügen, Verz. d. Oxf. H. 227, b, 16. WILSON, Sel. Works 1, 202; vgl. घनत°, घनाय°, माधवेन्द्र°, पादवेन्द्र°, वैकुण्ठ°.

पुरजित् 1) KATHĀS. 120, 31.

पुरंजय ein Fürst BUĀG. P. 12, 1, 2. 34.

पुरट BUĀG. P. 10, 18, 26. 33, 22.

पुरतम् 1) पददयं पुरत उपमृत्युं voran, nach vorn VIKR. 63, 7. (तम् पुरतःकृत्य हतो ऽसौ प्रययौ तौ पुरीम् R. 7, 37, 4, 33. — 3) darauf Spr. 3244 (= AMAR. 43, welches u. 1) Z. 6 zu streichen ist).

पुरंधि Weib überh. KATHĀS. 33, 100. 91, 7 (lies पुरपु°). 103, 68. 110, 126.

पुरमथित् m. = पुरमथन ANANDAL. 7.

पुररत्निन् KATHĀS. 34, 110.

पुरम् Sp. 780, Z. 3. f. g. वृहस्पन्धकपुरः (so die ed. Bomb.) MBH. 3, 654. — 1) d) धर्मं पुरस्कृत्य यतेतार्थीय पार्थिवः Spr. 4124. उपायं यं पुरस्कृत्य सेवते सेवकः प्रभुम् 3803. Z. 3 ist vor Allem zwischen sich und angelegen einzuschalten. — 2) d) Spr. 3180. — e) MBH. 14, 499 liest die ed. Bomb. richtig कर्माया°.

पुरःसर Sp. 783, Z. 4. fgg. genauer an der Spitze habend, folgend auf (vgl. SARVADARĀCANAS. 99, 1. 62, 4); begleitet von SARVADARĀCANAS. 101, 19. 134, 12. °सरम् adv. 78, 1.